

पलाय् (s. u. 3. इ mit पला, प्रपला, विपला, संपला) *fliehen*. Hier können noch folgende Stellen nachgetragen werden: पलायते (ohne Avagraha im Padap.) TS. 5, 4, 12, 1. PAÑKĀT. Br. 21, 4, 5. 14, 17. R. 2, 106, 27. RĪĠĀ-TAR. 3, 521. KATHĀS. 43, 130. 43, 265. पलायिद्याः MBH. 7, 6985. अपलायिष्ठाः ÇĪÑKH. Çr. 13, 2, 4. 7. पलायिर्व्यमाणा TS. 7, 1, 19, 1. पलायिष्यति (so ist st. पलास्यत्यपि zu lesen) ÇĀTR. 14, 107. पलायन् partic. praes. DRAUP. 8, 36. MBH. 4, 2247. पलाय्य KATHĀS. 27, 170. 28, 183. 48, 87. 90. पलायित partic. TS. 7, 1, 12, 1. KATHĀS. 37, 124. 43, 106. n. Galopp T.İK. 2, 8, 45; so ist nach den Corrigg. st. पुलायित zu lesen, welche Form ÇKDR. und WILSON aufgenommen haben.

— प्र *profugere*: प्रपलायते MBH. 7, 1621. HARIV. 13429. R. 6, 23, 6. प्रपलाय्य 84, 31. प्रपलायित partic. KATHĀS. 30, 128. PAÑKĀT. ed. orn. 57, 19. पलायक (von पलाय्) adj. *flüchtig, der sich auf der Flucht befindet* SAUDH. P. 4, 34, b.

पलायन n. 1) (wie eben) *das Fliehen, Davonlaufen, Flucht* H. 802. ÇĀDDAR. im ÇKDR. ०ने मतिं चक्रे MBH. 1, 5638. 3, 15747. 15772 (= DRAUP. 8, 57, wo पलायने zu lesen ist). 15775. 4, 1109. 13, 6122. 16, 99. R. 5, 33, 31. RAGH. 19, 31. KATHĀS. 38, 126. ०क्रियां कुर्वति PAÑKĀT. 63, 9. 172, 10. 246, 19. HIT. 18, 15, v. l. युद्धे चाप्यपलायनम् BHAG. 18, 43. — 2) = पत्ययन, पर्याण *Sattel* Comm. zu TS. 880, 7. 10.

पलायिन् (von पलाय्) adj. *fliehend* MBH. 12, 3719. ऋ० 1, 4890. संपायेषु 2, 499. 3, 10848. 5, 3219. 15, 88. धेनु 13, 3517.

पलाल UNĀDIS. 1, 117. ÇĀNT. 3, 18. m. n. SIDDH. K. 230, b, 8. 1) m. n. *Halm, Stroh* AK. 2, 9, 22. H. 1182. KAUC. 80. SUÇR. 2, 182, 10. प्रोक्षणात्पाकाष्टे च पलालं चैव श्रुद्यति M. 5, 122. 11, 433. ०धूमसंकाश MBH. 7, 973. VARĀH. BRH. S. 29, 28. ०धूमवर्षा MBH. 13, 3773. ०काण्डवर्षा 7, 985. पलालमिव धान्यार्थी सर्वशास्त्राणि संत्यजेन् Verz. d. Oxf. H. 91, a, 4. — 2) *der Stengel des Sorghum, Moorhirse* NIGH. PR. SUÇR. 1, 224, 9. 2, 509, 9. — 3) m. पलाल und अनुपलाल Namen zweier den Kindern gefährlicher Dämonen AV. 8, 6, 2; vgl. अयलाल, पलाला. — 4) f. पलाला N. pr. einer der 7 Mütter des Skanda MBH. 3, 14396. — 5) f. पलाली *Halm. Stroh* PAT. zu P. 5, 2, 100. पर्वस्य AV. 2, 8, 3.

पलालदाहृद् (प० + द्वा०) m. *der Mangobaum* (s. आम्र) ÇĀDDAR. im ÇKDR.

पालालिर्न adj. (मवर्षे) von पलाली PAT. zu P. 5, 2, 100.

पलौव m. *Spreu, Hülse, palea*: प्रूर्पं तुषं पलावानपं विनक्तु AV. 12, 3, 19.

पलार्श 1) n. *Blatt, Laub* AK. 2, 4, 1, 14. H. 1123. an. 3, 723. fg. (lies पलाशं पत्रे). MED. Ç. 23. HALĀJ. 2, 30. ÇĀT. BR. 1, 5, 4, 5. 5, 2, 4, 17. 14, 9, 3, 15. शमी० 2, 3, 2, 12. पलाशस्य पलाशिन 6, 2, 8. अनुवृतः पलाशिरा मूलात् ÇĪÑKH. Br. 10, 2. ०पुट KĀTJ. Çr. 16, 6, 26. — ĀÇY. GRHJ. 1, 12. KAUC. 42. 47. 48. 116. माला सप्तपलाशीम् 38. R. 2, 59, 9. SUÇR. 1, 108, 9. Spr. 638. शाखापुष्पपलाशवान् MBH. 3, 1400. *Blüthenblatt*: पुष्करपलाश LĀTJ. 1, 5, 8. KHĀND. UP. 4, 14, 3. नालताडनविभ्रष्टे पलार्शं (collect.) नलिनादिव MBH. 7, 1299. पत्रपलाशान् 1, 6399. HARIV. 4323. R. 1, 15, 2. 2, 99, 6. RĪĠĀ-TAR. 4, 436. BHĀG. P. 3, 19, 7. पुण्डरीकपलाशान् R. 2, 87, 3. पलाश-पत्र *ein einzelnes Blatt*: पलाशपत्रार्धमापि व्यजितो न परिव्राजतस्य तव प्रदास्यति HARIV. 7334; dagegen ÇĀNTIC. 4, 11 und PAÑKĀT. 243, 14 *ein Blatt der Butea frondosa*. Vgl. ऋ०, ऋयुक्०, अद्यत्थ०, नि०, वृक्त०, वि०, स०, सु०. — 2) m. *Butea frondosa* (deren älterer Name पर्षा ist)

AK. 2, 4, 2, 10. H. 1136. H. an. MED. HALĀJ. 2, 42. RATNAM. 44. AIT. BR. 2, 1. ÇĀT. BR. 1, 3, 2, 19. 2, 6, 2, 8. 6, 6, 2, 7. 12, 7, 2, 15. 13, 4, 4, 10. KĀTJ. Çr. 5, 10, 9. 25, 8, 1. KAUC. 8. 10. 18. MBH. 1, 4868. 2, 336. 14, 2449. R. GORR. 2, 65, 7 (DAÇ. 1, 7. 9). SUÇR. 1, 6, 17. 32, 15. 138, 8. 24. 141, 10. 15. 333, 14. 2, 511, 9. PAÑKĀT. 91, 7. VARĀH. BRH. S. 28, 6. 43, 12. 53, 59. 96. BRH. 26 (23), 11. सपलाशा वद्री BRH. S. 53, 17. neutr. *die Blüthe des Baumes* KUMĀRAS. 3, 29. पलाश am Ende eines comp. als Ausdruck der *Schönheit* gaṇa व्याघ्रादि zu P. 2, 1, 56. — 3) m. *Curcuma Zedoaria* Rosc. AK. 2, 4, 5, 20. MED. RATNAM. 127. — 4) m. *ein Rākschasa* TRIK. 1, 1, 74. H. an. MED. — 5) ein N. für Magadha ÇĀDDAR. im ÇKDR. — 6) adj. *grün* H. an. MED. ÇĀDDAR. im ÇKDR.; falsche Variante für पलाश. — 7) adj. *grausam* (diese Bed. hat das in den Wörterbüchern in der Nähe stehende निस्त्रिंश) DHAR. im ÇKDR. — 8) f. पलाशी a) *Cochentille* (लान्ता) — b) *eine best. Schlingpflanze* (= पत्रवल्ली, पर्णावल्ली, पलाशिका u. s. w.) RĪĠĀN. im ÇKDR. Vgl. गन्ध०. — In H. an. werden dem n. noch die Bedd. *शासन* und *परिभाषण* ertheilt; diese sind aber ohne Zweifel aus dem 722sten Çloka irrtümlich wiederholt. — Vgl. पलाश, पलाशक.

पलाशक (von पलाश) 1) m. a) = पलाश *Butea frondosa* ÇĀDDAR. im ÇKDR. — b) = शटी *Curcuma Zedoaria* Rosc. ÇĀTIDH. im ÇKDR. — c) pl. N. pr. einer Localität MBH. 3, 8387. — 2) f. ०शिका = पलाशी *eine best. Schlingpflanze* RĪĠĀN. im ÇKDR. u. पलाशी. = भूमिकुष्माण्ड RATNAM. 73. Vgl. गन्ध०.

पलाशन (पल + अशन) n. ein zur Erklärung von पलाश gebildetes Wort NIR. 12, 29.

पलाशपत्र (प० + प०) m. N. pr. eines Nāga H. 1311, Sch. Das n. s. u. पलाश 1. am Ende.

पलाशपर्णी (प० *Butea frondosa* + पर्णा) f. = अश्रगन्धा *Physalis flezuosa* Lin. RĪĠĀN. im ÇKDR.

पलाशशीतन (प० + शा०) m. *ein Werkzeug zum Abschlagen des Laubes* Schol. zu P. 3, 3, 117. 6, 2, 139.

पलाशाख्य (प० + आख्या) m. = नाडीकुङ्कु RĪĠĀN. im ÇKDR.

पलाशात्ता f. = गन्धपत्रा RĪĠĀN. im ÇKDR. पलाशान्ना WILS.

पलाशिन् (von पलाश) 1) adj. *belaubt, stark belaubt* MBH. 1, 1775. 4, 1306. — 2) m. a) *Baum* AK. 2, 4, 1, 5, TRIK. 2, 4, 2. 3, 3, 248. — b) *eine best. Pflanze*, = तीरिवृत्त RATNAM. im ÇKDR. — c) *ein Rakshas* TRIK. 1, 1, 73. 3, 3, 248. — d) N. pr. einer Stadt oder eines Dorfes (Plassey nach PERTSCH) KSHITRĪÇAV. 47, 7. 18. पलाशि PERTSCH im Index. — 3) f. ०शिनी N. pr. eines aus dem Çuktimant entspringenden Flusses MĀBK. P. 57, 30. MBH. 6, 330 (= VP. 183). So ist wohl auch st. पलेशिनी zu lesen in einer Inschr. in Z. f. d. K. d. M. 4, 135.

पलाशील von पलाश gaṇa काशादि zu P. 4, 2, 80.

पलाशीय von पलाश gaṇa उत्करादि zu P. 4, 2, 90.

पलिक (von पल) am Ende eines adj. comp. nach einem Zahlwort *so und so viel* Pala *wiegend*, — *enthaltend* JĪĠĀN. 2, 105. SUÇR. 2, 65, 10. 73, 4. Schol. zu KĀTJ. Çr. 61, 7.

पलिक्री s. u. पलित.

पलिघ m. = परिघ P. 8, 2, 22. 1) *Krug* (घट); *ein gläserner Krug* (काचकलश). — 2) *Wall* (प्राकार). — 3) *Stadthor* (गोपुर) H. an. 3, 136.